

सन २०१८-१९ मंजूर सुधारीत अंदाज कृषि विभाग
(कृषि, फलोत्पादन व कृषी विद्यापीठे)

महाराष्ट्र शासन
कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग,
शासन निर्णय क्र.अंदाज-२०१८/(प्र.क्र.५५/१८)/२-अ,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय विस्तार भवन, मुंबई-४०००३२,
दिनांक :- १४ मार्च, २०१९.

- संदर्भ:-** १) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र. अर्थसं-२०१८/प्र.क्र.४१/अर्थसंकल्प-३, दि.०८.०३.२०१८.
२) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र. अर्थसं-२०१८/प्र.क्र.४२/अर्थसंकल्प-३, दि.०८.०३.२०१९.

प्रस्तावना:-

सन २०१८-१९ या वित्तीय वर्षासाठी मागणी क्रमांक डी ३, डी ७ व डी ११ खाली सुधारित अंदाज वित्त विभागाकडून स्वीकृत करण्यात आले आहेत. वित्त विभागाच्या संदर्भ क्र १ व २ च्या परिपत्रकानुसार वित्त विभागाने मंजूर केल्यानुसार अर्थसंकल्पीय अंदाज २०१९-२० (White Book) पुस्तकाच्या आधारे अनिवार्य बाबी संदर्भातचे सोबतच्या विवरणपत्रात दर्शविण्यात आलेल्या सुधारित अंदाज २०१८-१९ च्या तरतूदीचे वितरण शासन निर्णयाद्वारे करण्याचे प्रस्तावित होते. तसेच याअनुषंगाने कार्यक्रमांतर्गत तरतूदीसंदर्भात वरील संदर्भ क्र. १ व २ च्या परिपत्रकास अनुसरून निधी वितरणातील मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याचे देखील प्रस्तावित होते.

शासन निर्णय :-

वित्त विभागाच्या संदर्भ क्र.१ व २ च्या परिपत्रकानुसार या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट-अ मधील स्तंभ क्र. ११ मधील अनिवार्य बाबीसंदर्भातील मंजूर तरतूदी स्तंभ क्र.५ मध्ये निर्देशित केलेल्या कार्यान्वयन आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येत आहेत, त्यांनी वित्त विभागाच्या संदर्भ क्र.१ व २ मध्ये नमूद केलेल्या अटीच्या अधिन राहून सन २०१८-१९ मधील **मंजूर सुधारीत तरतूद** विहित पध्दतीनुसार खर्च करण्याची दक्षता घ्यावी. तसेच सदरच्या अनिवार्य खर्चांतर्गत प्रधानमंत्री पिक विमा योजनेतर्गत विम्याच्या हप्त्यासाठी अर्थसहाय्य या योजनेसाठी संबंधित कार्यासनाकडून स्वतंत्रपणे निर्गमित झाल्यानंतरच प्रत्यक्ष निधी वितरण केले जाईल.

२. वरील संदर्भ क्र. १ व २ अन्वये कार्यक्रमांतर्गत तरतूदीसंदर्भात योजनानिहाय प्रशासकीय व वित्तीय खर्चाच्या मंजूरीचे आदेश संबंधित कार्यासनाकडून स्वतंत्रपणे निर्गमित झाल्यानंतरच प्रत्यक्ष निधी वितरण केले जाईल.

३. सुधारित अंदाजामुळे होणारी वाढ (+) अथवा घट (-) महालेखापाल कार्यालय मान्य करीत नसल्याने FMG साठी पुनर्विनियोजनाचे प्रस्ताव मुळ तरतूदीच्या (अर्थसंकल्पीय अंदाज+पूरक मागणी +पुनर्विनियोजन) आधारे सादर करण्यात यावेत

४. हा शासन निर्णय प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१९०३१४१५१६०७०३०१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(डॉ. किरण पाटील)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १.आयुक्त (कृषि), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे,.
- २.आयुक्त (दुग्धव्यवसाय विकास), दुग्धव्यवसाय विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ३.आयुक्त (पशुसंवर्धन), पशुसंवर्धन आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- ४.आयुक्त (मत्स्यव्यवसाय), मत्स्यव्यवसाय आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ५.सदस्य सचिव, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे.
- ६.नियंत्रक, डॉ.,बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जि.रत्नागिरी.
७. नियंत्रक, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी, जि. अहमदनगर.
- ८.नियंत्रक, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी.
- ९.नियंत्रक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला.
- १०.महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा परीक्षा/लेखा व अनुज्ञेयता/स्थानिक निकाय लेखापरीक्षा व लेखा), मुंबई.
- ११.महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा परीक्षा /लेखा व अनुज्ञेयता), नागपूर.
- १२.सर्व संचालक कृषि आयुक्तालय, पुणे.
- १३.सर्व विभागीय कृषि सहसंचालक,
- १४.उप विभागीय कृषि अधिकारी, रत्नागिरी, अहमदनगर, अकोला, परभणी.
- १५.अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- १६.निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
- १७.सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
- १८.सर्व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,
- १९.सर्व उप सचिव, कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २०.सर्व अवर सचिव/कार्यासन अधिकारी, कृषि व, पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २१.उप सचिव, (पदुम-१६) कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २२.उप सचिव, (अर्थसंकल्प -१३, व व्यय-१) वित्त विभाग मंत्रालय, मुंबई.
- २३.उप सचिव, (का-१४११/१४३१), नियोजन विभाग मंत्रालय, मुंबई.
- २४.निवडनस्ती का.क्र.२अे.

परिशिष्ट -अ

शासन निर्णय कृषी व पदुम विभाग, क्र. अंदाज-२०१८/(प्र.क्र.५५/१८)/२-अ, दि.१४ मार्च,२०१९ चे सहपत्र

सन २०१८-२०१९ या आर्थिक वर्षाच्या मंजूर सुधारीत अंदाजाचे वितरण

(रु.हजारत)

अ. क्र.	मागणी क्र	योजनेचे नाव	लेखाशिर्ष	कार्यान्वयन / आहरण व संवितरण अधिकारी	मूळ अर्थसंकल्पीत तरतूद	पुरक मागणी जुलै २०१८	पुरक मागणी नोव्हेंबर २०१८	पुरक मागणी मार्च २०१९	एकूण अर्थसंकल्पीत तरतूद	मंजूर सुधारीत अंदाज	सुधारीत अंदाजामुळे अर्थसंकल्पीत वाढ / घट
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२
१	डी-२	२२३५ सामाजिक सुरक्षा व कल्याण									
		सामाजिक सुरक्षा व कल्याण	२२३५ ३१५९	कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे आयुक्त, पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे आयुक्त, मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आयुक्त दुग्धव्यवसाय विकास, मुंबई अवर साचव, कृषि पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, (पदुम प्रभाग)मंत्रालय, मुंबई.					१०९५०.००	९८६४.००	-१०८६.००
	डी-३	२४०१ - पिकसंवर्धन									
१	डी-३	संचालन व प्रशासन (भारित)	२४०१ ०१२७		८००.००	१७००.००			१७८००.००	१७८००.००	०.००
		(दत्तमत)	२४०१ ०१३६		४५८२७१०.००				४६०६०४७.००	३७२२९३.००	-८८४७५४.००
					४५८३५१०.००	१७००.००	०.००		४६२३८४७.००	३७३९०९३.००	-८८४७५४.००
२	डी-३	विभागीय व जिल्हा कृषि कार्यालये	२४०१ ०१४५		७३३५४८९.००				७९१५३३.००	७३९८५९.००	-१७६९५०८.००
३	डी-३	जिल्हा कृषि कार्यालये	२४०१ ०१५४		११३२५४.००				११३२५४.००	७७२१६.००	-३६०३८.००
४	डी-३	जिल्हा परिषदांना आस्थापना अनुदाने	२४०१ ०१६३		१०२१२५५.००				१०६३९५६.००	१०२४७९५.००	-३९१६१.००
५	डी-३	संगणक सेवा कृषि संचालनालय कार्यालयाच्या संगणककरण सेवेवरील खर्च	२४०१ १४७३		१००.००				१००.००	९०.००	-१०.००
६	डी-३	तालुका बीजगुणन प्रक्षेत्रे	२४०१ ०२६१	कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे	३११७२०.००				३४४१५१.००	३१७७८३.००	-२६३६८.००
७	डी-३	बीज, रासायनिक खत नियंत्रण व किटकनाशक चाचणी प्रयोगशाळा	२४०१ ०३०५		१९२१९७.००		१२०.१५		१९२६३७.००	१७२६७१.००	-१९९६६.००
८	डी-३	कृषि विषयक माहिती पथक	२४०१ ०३२५		८१९८.००				८०००.००	७४९९.००	-५०१.००
९	डी-३	शेतकरी मासिक	२४०१ ०७४४		३०५७२.००				३४८३२.००	२७६५३.००	-७१७९.००
१०	डी-३	वसंतराव नाईक राज्य कृषि व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, नागपूर व तिच्या सात संलग्न संस्थांना सहायक अनुदान	२४०१ ४२५८		९५५४१.००				११४५५०.००	८११०४.००	-३३४४६.००
११	डी-३	भाजीपाला रोपमळे, फळ रोपमळे व स्थानक उदयाने	२४०१ १७२२		३९६०५५.००		६४४४.००		५९८४१९.००	४९१७८९.००	-१०६६३०.००
१२	डी-३	प्रधानमंत्री पिक विमा योजनेतर्गत विमाच्या हप्त्यासाठी अर्थसहाय्य	२४०१ ८६६४		१६५३८०००.००				१६५३८०००.००	१७२३८०००.००	७०००००.००
		भारित			८००.००	१७००.००	०.००		१७८००.००	१७८००.००	०.००
		दत्तमत			३०६२५०९३.००	०.००	६५६४.१५	७०००००.००	३१५३३४७९.००	३०९९७५२.००	-२२२३५६१.००
		२४०१ पिकसंवर्धन - एकूण			३०६२५८९३.००	१७००.००	६५६४.१५	७०००००.००	३१५५१२७९.००	३०२१७५५२.००	-२२२३५६१.००
	डी-३	२४०२ - मृद व जलसंधारण									
१३	डी-३	मृद सर्वेक्षण आणि अन्वेषण व मृद विश्लेषण रसायन प्रयोगशाळा	२४०२ ००३२	कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे	२०६७७३.००		१०५१.००		२२९०६९.००	२२८४६१.००	-६०८.००
		२४०२ - मृद व जलसंधारण एकूण			२०६७७३.००	०.००	१०५१.००		२२९०६९.००	२२८४६१.००	-६०८.००
	डी-३	२४१५ कृषिविषयक संशोधन व शिक्षण									
		०१ पिकसंवर्धन									
१४	डी-३	महात्मा फुले कृषि विद्यापीठाला सहायक अनुदाने	२४१५ ००२५	उप विभागीय कृषी अधिकारी, अहमदनगर	२९०२४७९.००		५००००.००		३४७७३३०.००	३०५३७३८.००	-४२३५९२.००
१५	डी-३	डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाला सहायक अनुदान	२४१५ ००३४	उप विभागीय कृषी अधिकारी, रत्नागिरी	१००४४०.००				१०९८२८.००	९०३३०.००	-१९५०९८.००
१६	डी-३	डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाला सहायक अनुदान	२४१५ ००४३	उप विभागीय कृषी अधिकारी, अकोला	२२५७४९६.००		५००००.००		२३३२४८९.००	१९९१८०२.००	-३४०६८७.००
१७	डी-३	वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाला सहायक अनुदान	२४१५ ००५२	उप विभागीय कृषी अधिकारी, परभणी	१५८९३०३.००				१७३०६१६.००	१४७९७७६.००	-२५०८४०.००
१८	डी-३	महाराष्ट्र कृषिविषयक शिक्षण व संशोधन परिषदेला सहायक	२४१५ ००६१	कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे	३०२७५.००				२९३२४.००	१०५००.००	-१८८२४.००
		२४१५ - ०१ पिकसंवर्धन एकूण			७७८३७९३.००	०.००	१०००००.००		८६६७८८७.००	७४३८८४६.००	-१२२९०४१.००

अ. क्र.	मागणी क्र	योजनेचे नाव	लेखाशिर्ष	कार्यान्वयन / आहरण व संवितरण अधिकारी	मूळ अर्थसंकल्पित तरतूद	पुरक मागणी जुलै २०१८	पुरक मागणी नोव्हेंबर २०१८	पुरक मागणी मार्च २०१९	एकूण अर्थसंकल्पित तरतूद	मंजूर सुधारीत अंदाज	सुधारीत अंदाजामुळे अर्थसंकल्पित तरतूद वाढ / घट
०३ पशुसंवर्धन											
१९	डी-३	महात्मा फुले कृषि विद्यापीठाला सहायक अनुदाने	२४१५ ०१९७	उप विभागीय कृषी अधिकारी, अहमदनगर	३११७७.००				३५७०२.००	२६६५५.००	-९०४७.००
२०	डी-३	डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाला सहायक अनुदान	२४१५ ०१७९	उप विभागीय कृषी अधिकारी, रत्नागिरी	३७१५९.००				४०८६७.००	३७९८२.००	-३६८५.००
२१	डी-३	वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाला सहायक अनुदान	२४१५ ०२०३	उप विभागीय कृषी अधिकारी, परभणी	१९६००.००				२१६६९.००	१६७०४.००	-४९६५.००
		२४१५ - ०३ पशुसंवर्धन एकूण			८७९३६.००	०.००	०.००		९८२३८.००	८०५४१.००	-१७६९७.००
०४ दुग्धव्यवसाय											
२२	डी-३	दुग्धशाळा विज्ञान संस्था आरे	२४१५ ०२१२	आयुक्त दुग्धव्यवसाय विकास, मुंबई	१६६८३.००				१८३१७.००	१२७००.००	-५६१७.००
२३	डी-३	दुग्धक्षेत्र व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका पाठ्यक्रम	२४१५ ०५७१	आयुक्त दुग्धव्यवसाय विकास, मुंबई	११५२.००				१२८२.००	१२८.००	-३५४.००
		२४१५ - ०४ दुग्धव्यवसाय एकूण			१७८३५.००	०.००	०.००		१९५९९.००	१३६२८.००	-५९७१.००
०५ मत्स्यव्यवसाय											
२४	डी-३	डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाला सहायक अनुदान	२४१५ ०२४१	उप विभागीय कृषी अधिकारी, रत्नागिरी	१२०९२०.००				१२०९२५.००	११३९१०.००	-१५११५.००
२५	डी-३	डॉ.पंजावराव देशमुख कृषि विद्यापीठाला सहायक अनुदान	२४१५ ०२६८	उप विभागीय कृषी अधिकारी, अकोला	३५९१.००				३७४५.००	२९५६.००	-७८९.००
		२४१५ - ०५ मत्स्यव्यवसाय एकूण			१२४५११.००	०.००	०.००		१२४२७०.००	११६८६६.००	-१५९०४.००
इतर संस्थाना सहाय्य											
२६	डी-३	डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाला कर्मचा-यांच्या अंशदानाच्या रकमेइतकी समतुल्य अंशदानाची रक्कम देण्यासाठी सहाय्यक अनुदान	२४१५ १०१२	उप विभागीय कृषी अधिकारी, रत्नागिरी	३१०६०.००				३६०२९.००	२७६४३.००	-८३८६.००
२७	डी-३	महात्मा फुले कृषि विद्यापीठाला कर्मचा-यांच्या अंशदानाच्या रकमेइतकी समतुल्य अंशदानाची रक्कम देण्यासाठी सहाय्यक अनुदान	२४१५ १०२१	उप विभागीय कृषी अधिकारी, अहमदनगर	३६२७४.००				४२०७७.००	३६०००.००	-६०७७.००
२८	डी-३	वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाला कर्मचा-यांच्या अंशदानाच्या रकमेइतकी समतुल्य अंशदानाची रक्कम देण्यासाठी सहाय्यक अनुदान	२४१५ १०४१	उप विभागीय कृषी अधिकारी, परभणी	५८६१२.००				६७९८९.००	३४४०३.००	-३३५८६.००
२९	डी-३	डॉ.पंजावराव देशमुख कृषि विद्यापीठाला कर्मचा-यांच्या अंशदानाच्या रकमेइतकी समतुल्य अंशदानाची रक्कम देण्यासाठी सहाय्यक अनुदान	२४१५ १०५९	उप विभागीय कृषी अधिकारी, अकोला	२१११४.००				२४४९२.००	२२८४१.००	-१६५१.००
		२४१५ - (८०) (१२०) एकूण			१४७०६०.००	०.००	०.००		१७०५८७.००	१२०८८७.००	-४९७००.००
		२४१५ कृषिविषयक संशोधन व शिक्षण- एकूण			८१६११३५.००	०.००	१०००००.००		९०८९०८९.००	७७७०७६८.००	-१३१८३१३.००
		मागणी क्र. डी-३ एकूण-	दत्तमत		३८९९३००९.००	०.००	१०७६१५.१५		४०८५१६२९.००	३८९९८९८१.००	-३५४२४८२.००
	भारित			८००.००	१७००.००	०.००		१७८००.००	१७८००.००	०.००	
	एकूण			३८९९३८०९.००	१७००.००	१०७६१५.१५		४०८६९४२९.००	३८९९९७८१.००	-३५४२४८२.००	
	डी-७	२७०२ लहान बांधकामे									
३०	डी-७	अन्वीक्षा नि-प्रयोगनिर्देशन प्रक्षेत्रे	२७०२ १९३३	कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे	३०५०.००				३५००.००	३५००.००	०.००
३१	डी-७	३४५१- सचिवालय आर्थिक सेवा	३४५१ ०६७२	अवर सचिव, कृषि पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई,	१७६५२१.००				१६१७२७.००	१६२३६१.००	६३४.००
		डी-७ एकूण			१७९५७१.००	०.००	०.००		१६५२२७.००	१६५८६१.००	६३४.००
	डी-११	६२१६ गृहनिर्माणसाठी कर्जे									
३२	डी-११	कृषि विद्यापीठाच्या कर्मचा-यांना घरवांधणी अग्रीम	६२१६ ०२०१	उप विभागीय कृषी अधिकारी, दापोली, जि- रत्नागिरी	७६४३.००						
		उप विभागीय कृषी अधिकारी, अहमदनगर									
		उप विभागीय कृषी अधिकारी, परभणी									
		उप विभागीय कृषी अधिकारी, अकोला									

अ. क्र.	मागणी क्र	योजनेचे नाव	लेखाशिर्ष	कार्यान्वयन / आहरण व संवितरण अधिकारी	मूळ अर्थसंकल्पीत तरतूद	पुरक मागणी जुलै २०१८	पुरक मागणी नोव्हेंबर २०१८	पुरक मागणी मार्च २०१९	एकूण अर्थसंकल्पीत तरतूद	मंजूर सुधारीत अंदाज	सुधारीत अंदाजामुळे अर्थसंकल्पीत वाढ / घट
	डी-११	७६१०, शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे	७६१०	कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे आयुक्त, पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे आयुक्त, मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास, मुंबई अवर संचिव, कृषि पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, (पदुम प्रभाग)मंत्रालय, मुंबई,							
३३	डी-११	घर बांधणी अग्रिमे	७६१० ०२११		२२४५९५.००				१८१०००.००	१७८९२८.००	-२०७२.००
३४	डी-११	मोटर वाहन खरेदी अग्रिमे	७६१० ०२२९		३०६००.००				५०८६.००	३९४८.००	-११३८.००
३५	डी-११	इतर वाहन खरेदी अग्रिमे	७६१० ०२३८		२८.००				२५.००	१०.००	-१५.००
३६	डी-११	संगणक खरेदी अग्रिमे	७६१० १९२२		११३५०.००				२२००.००	१५९५.००	-६०५.००
		एकूण ७६१०			२६६५७३.००	०.००	०.००		१८८३११.००	१८४४८१.००	-३८३०.००
		डी-११ एकूण			२७४२१६.००	०.००	०.००		१९५९५४.००	१९२१२४.००	-३८३०.००
		एकूण अनिवार्य	दत्तमत		३९४५४४३१.००	०.००	१०७६१५.१५	०.००	४१२२३७६०.००	३८५५६९६६.००	-३५४५६७८.००
			भारित		८००.००	१७००.००	०.००	०.००	१७८००.००	१७८००.००	०.००
			एकूण		३९४५५२३१.००	१७००.००	१०७६१५.१५	०.००	४१२४१५६०.००	३८५७४७६६.००	-३५४५६७८.००